

राज्य वेतन सुधारणा समिती १९९७ च्या शिफारशीनुसार
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक
१ जानेवारी १९९६ पासून लागू केलेल्या सुधारित
वेतनश्रेणीतील त्रुटी/असमानता दूर करण्यासाठी
नेमलेल्या वेतन त्रुटी उच्चस्तर व वेतन असमानता
समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक:वेपुर-१२०१/प्र.क्र.४/सेवा-९,

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

दिनांक: २७ फेब्रुवारी, २००६

- वाचा:- (१) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-वेपुर-१२९६/प्र.क्र.३९/सेवा-१०, दिनांक ५ डिसेंबर १९९७.
(२) शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक-वेपुर-१२९८/प्र.क्र.१३/९८/सेवा-१०, दिनांक १० डिसेंबर १९९८.
(३) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-वेपुर-१२९८/प्र.क्र.१२/९८/सेवा-१०, दिनांक १६ डिसेंबर १९९८.
(४) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-वेपुर-१२०१/प्र.क्र.४/२००३/सेवा-९, दिनांक ३ नोव्हेंबर, २००३.

प्रस्तावना:- पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यासाठी संदर्भ क्र.१ अन्वये नियुक्त केलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती, १९९७ च्या शिफारशीच्या आधारावर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी संदर्भ क्र.२ च्या अधिसूचने अन्वये लागू करण्यात आली आहे. या सुधारित वेतनश्रेणीमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता लक्षात घेउन संदर्भ क्र.३ अन्वये वेतन त्रुटी उच्चस्तर समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीसमोर सादर करावयाच्या विहित कालावधीनंतर काही वेतन त्रुटी संबंधितचे प्राप्त झालेले प्रस्ताव तसेच संबंधित प्रशासकीय विभागाकडून काही कारणास्तव असे प्रस्ताव समितीसमोर सादर करावयाचे राहून गेले, अशा प्रस्तावांचा सुध्दा विचार करण्यासाठी वरील संदर्भ क्र.४ अन्वये वेतन असमानता समितीची नियुक्ती करण्यात आली होती. वेतन त्रुटी उच्चस्तर समिती तसेच वेतन असमानता समिती या दोन्ही समित्यांनी शासनास सुंदर केलेल्या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय: शासन आता असे आदेश देते की, या शासन निर्णया सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र.६ मध्ये दर्शविल्याप्रमाणे ४४ संवर्ग पदांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात यावी/विशेष वेतन लागू करण्यात यावे. शासन आणखी असे आदेश देते की, सामान्य प्रशासन विभागांतर्गत असलेल्या संचालक, सैनिक कल्याण विभाग यांच्या दुर्लक्षित सेवानिवृत्ति वेतनाची (Ignorable Pension) मर्यादा रु.१०००/- पर्यंत वाढविण्यात यावी.

२. सदर आदेश दिनांक १.४.२००६ पासून लागू करण्यात यावेत. मात्र, या शासन निर्णयान्वये वेतनश्रेणीत करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, (मंत्रालयीन कक्ष अधिकारी वगळता) इतर पदधारकांचे वेतन दिनांक १.१.१९९६ रोजी संबंधित पदांच्या असुधारित वेतनश्रेणीतून आता मंजूर करण्यात येत असलेल्या सुधारित वेतनश्रेणीत

काल्पनिकरित्या निश्चित करण्यात यावे. यानंतर दिनांक ३१.३.२००६ पर्यंतच्या संबंधितांच्या वार्षिक वेतनवाढी काल्पनिकरित्या विचारात घेउन प्रत्यक्षात दिनांक १.४.२००६ पासून वेतन निश्चितीचा लाभ संबंधितांना अनुज्ञेय करण्यात यावा. मंत्रालयीन कक्ष अधिकाऱ्यांना रु.८०००-१३५०० ही अकार्यात्मक (Non functional) वेतनश्रेणी दिनांक १.१०.२००३ अथवा त्यांची कक्ष अधिकारी पदावर चार वर्षांची नियमित सेवा ज्या दिनांकास पूर्ण होईल त्यापैकी जो दिनांक नंतरचा असेल, त्या दिनांकापासून लागू करण्यात यावी. ही वेतनश्रेणी दिनांक १.०४.२००६ पूर्वी अनुज्ञेय होत असल्यास, त्या दिनांकापासून ते दिनांक ३१.३.२००६ पर्यंतच्या वार्षिक वेतनवाढी विचारात घेउन प्रत्यक्षात दिनांक १.४.२००६ पासून वेतन निश्चितीचा लाभ संबंधितांना अनुज्ञेय करण्यात यावा. दिनांक १.४.२००६ रोजी अथवा त्यानंतर चार वर्षांची नियमित सेवा होणाऱ्या कक्ष अधिकाऱ्यांना रु.८०००-१३५०० ही अकार्यात्मक (Non functional) वेतनश्रेणी चार वर्षांची नियमित सेवा पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून लागू करण्यात यावी.

३. या आदेशान्वये वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात येत असलेल्या पदधारकांना दिनांक १.१.१९९९ पासून [मंत्रालयीन कक्ष अधिकाऱ्यांच्या बाबतीत ज्या दिनांकास रु.८०००-१३५०० ही अकार्यात्मक (Non functional) वेतनश्रेणी अनुज्ञेय होईल त्या दिनांकापासून] ते दिनांक ३१.३.२००६ पर्यंतच्या वेतननिश्चिती संबंधित्या फरकाची कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही.

४. मंत्रालयीन कक्ष अधिकारी वगळता वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात येत असलेल्या उर्वरित संबंधित कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम १९९८ मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार करण्यात यावी. कक्ष अधिकारी पदावरील पदधारकाची चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर रु.८०००-१३५०० या अकार्यात्मक वेतनश्रेणीतील वेतननिश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्र.११(२) नुसार करण्यात यावी.

५. संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, १९९८ च्या संबंधातील नियमावलील विकल्प आवश्यक असल्यास हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत द्यावा. एकदा दिलेला विकल्प अंतिम राहिल.

६. शासन असेही आदेश देते की, दिनांक १ जानेवारी १९९६ नंतर [मंत्रालयीन कक्ष अधिकाऱ्यांच्या बाबतीत रु.८०००-१३५०० ही अकार्यात्मक (Non functional) वेतनश्रेणी अनुज्ञेय झाली त्या दिनांकानंतर] व या आदेशाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत वरच्या पदावर पदोन्नत झालेल्या पदधारकांना त्यांच्या वरच्या पदाच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चितीचा विकल्प शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: पीएवाय-१०८२/सीआर-११००(१), एसईआर-३, दिनांक ६ नोव्हेंबर १९८४ च्या आदेशातील तरतुदीनुसार नव्याने देण्याची मुभा राहिल. असा विकल्प, संबंधितांनी हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत द्यावा. याबाबत वर स्पष्ट केल्यानुसार वेतन निश्चिती संबंधातील फरकाची कोणतीही थकबाकी संबंधितांना अनुज्ञेय असणार नाही.

७. दिनांक १.१.१९९६ ते या आदेशाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या वरील पदधारकांचे सेवानिवृत्तिचे लाभ निश्चित करताना देखील वरीलप्रमाणे काल्पनिक वेतनवाढी विचारात घेण्यात याव्यात. याबाबत सुध्दा सुधारित सेवानिवृत्ति वेतन निश्चिती संबंधातील फरकाची कोणतीही थकबाकी वरीलप्रमाणे संबंधितांना अनुज्ञेय राहणार नाही.

८. वेतनत्रुटी उच्चस्तर समिती व वेतन असमानता समितीच्या अहवालातील, या शासन निर्णयाच्या परिच्छेद क्र.१ मध्ये उल्लेखिलेल्या संवर्ग पदांव्यतिरिक्त, उर्वरित संवर्ग पदांच्या प्रस्तावाबाबत समितीच्या शिफारशी विचारात घेवुन शासनाने हे प्रस्ताव अंतिमतः अमान्य केलेले आहेत.

९. वरील वेतन सुधारणेमुळे /विशेष वेतन लागू केल्यामुळे होणारा अतिरिक्त खर्च हा संबंधितांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात येतात त्या लेखाशीर्षाखालीच खर्ची घालण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषदा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप शीर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची घालण्यात येतो त्या उप शीर्षाखाली हा खर्च खर्ची घालण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

मसीमा म. शेख
शासनाच्या उप सचिव

प्रति,

राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
मंत्रालयीन सर्व विभाग
सर्व विभागीय आयुक्त
सामान्य प्रशासन विभाग(२० प्रती)
गृह विभाग(२० प्रती)
जलसंपदा विभाग(२० प्रती)
सार्वजनिक आरोग्य विभाग(२० प्रती)
सार्वजनिक बांधकाम विभाग (२० प्रती)
महिला व बाल कल्याण विभाग(२० प्रती)
कृषि व पदुम विभाग(२० प्रती)
उच्च व तंत्र शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती)
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती)
प्रधान महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई
उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
अधिक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (२० प्रती)
संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे,
संचालक, उच्चतंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई (२० प्रती)
आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे (२० प्रती)
संचालक, ग्रामीण ध्वनीक्षेपण संचालनालय (२० प्रती)
आयुक्त, शासकीय परिवहन सेवा, मुंबई (२० प्रती)
आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (२० प्रती)
संचालक, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना
संचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक
संचालक, आरोग्य सेवा, मुंबई
सहसंचालक, आरोग्य सेवा (आरोग्य) पुणे (२० प्रती)
उप संचालक, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे
आयुक्त महिला व बाल कल्याण संचालनालय, पुणे (२० प्रती)
संचालक, क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे
संचालक, समाजिक वनीकरण संचालनालय, पुणे
कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर
कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला
कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी
कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
कुलसचिव, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे
कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

प्रपत्र-अ

वेतनश्रेणीत वाढ करावी म्हणून वेतन त्रुटी उच्चस्तर समिती/वेतन असमानता समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य करून ज्या पदांना सुधारित वेतनश्रेणी/विशेष वेतन मंजूर केले आहे अशा पदांबाबतचे विवरणपत्र.

(शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक:-वेपुर-१२०१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक: २७ फेब्रुवारी २००६ चे सहपत्र)

अ.क्र.	पदनाम	प्रशासकीय विभाग/विभाग प्रमुख	असुधारित ----- सुधारित वेतनश्रेणी	समितीने शिफारस केलेली वेतनश्रेणी/ विशेष वेतन	शासनाने मंजूर केलेली वेतनश्रेणी/ विशेष वेतन
(१)	(२)	(३)	रु.	रु.	रु.
१	सहाय्यक संचालक, पशुसंवर्धन	कृषि व पशु/आयुक्त, पशु संवर्धन	२२००-३७००/ ८०००-१३५००	८०००-१३५०० + विशेष वेतन रु.४००/-	८०००-१३५०० + विशेष वेतन रु.४००/-
२	विभागीय अभियंता	सामान्य प्रशासन विभाग/संचालक, ग्रामीण ध्वनीक्षेपण संचालनालय.	३०००-४५००/ १००००-१५२००	१०६५०-१५८५०	१०६५०-१५८५०
३	सहाय्यक कार्यदेशक	सामान्य प्रशासन विभाग/उप परिवहन आयुक्त व नियंत्रक शासकीय परिवहन सेवा	१३२०-२०४०/ ४०००-६०००	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-
४	अग्रचालक	सामान्य प्रशासन विभाग/उप परिवहन आयुक्त व नियंत्रक शासकीय परिवहन सेवा	९५०-१५०० + विशेष वेतन रु.७५/- रु. ३०५० -४५९० + विशेष वेतन रु.१५०/-	३०५०-४५९० + विशेष वेतन रु.३००/-	३०५०-४५९० + विशेष वेतन रु.३००/-
५	जवान	गृह विभाग/आयुक्त राज्य उत्पादन शुल्क	७७५-११५०/ २६१०-४०००	३०५०-४५९०	३०५०-४५९०
६	पेटी ऑफीसर	गृह विभाग/आयुक्त राज्य उत्पादन शुल्क	८२५-१२००/ २७५०-४४००	३०५०-४५९० + विशेष वेतन रु.१५०/-	३०५०-४५९० + विशेष वेतन रु.१५०/-
७	प्रमुख आरेखक	पाटबंधारे विभाग/मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना व सर्व प्रादेशिक मंडले	१६४०-२९००/ ५५००-९०००	६५००-१०५००	६५००-१०५००

८	भांडारपाल	पाटबंधारे विभाग/मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना व सर्व प्रादेशिक मंडले	१४००-२३००/ ४५००-७०००	५०००-८०००	५०००-८०००
९	संशोधन सहायक	पाटबंधारे विभाग /महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था	१४००-२३००/ ४५००-७०००	५०००-८०००	५०००-८०००
१०	कनिष्ठ वैज्ञानिक सहायक	पाटबंधारे विभाग /महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था	१४००-२३००/ ४५००-७०००	५०००-८०००	५०००-८०००
११	कुष्ठरोग तंत्रज्ञ/अवैद्यकीय सहायक	सार्वजनिक आरोग्य विभाग/आरोग्य सेवा संचालनालय	१३२००-२०४०/ ४०००-६०००	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-
१२	आरोग्य सहायक	सार्वजनिक आरोग्य विभाग/आरोग्य सेवा संचालनालय	१३२०-२०४०/ ४०००-६०००	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-
१३	आरोग्य पर्यवेक्षक	सार्वजनिक आरोग्य विभाग/आरोग्य सेवा संचालनालय	१४००-२६००/ ५०००-८०००	५०००-८००० + विशेष वेतन रु.३००/-	५०००-८००० + विशेष वेतन रु.३००/-
१४	प्रमुख आरेखक	सार्वजनिक बाधकाम विभाग/ सर्व मंडले	१६४०-२९००/ ५५००-९०००	६५००-१०५००	६५००-१०५००
१५	भांडारपाल	सार्वजनिक बाधकाम विभाग/ सर्व मंडले	१४००-२३००/ ४५००-७०००	५०००-८०००	५०००-८०००
१६	जिल्हा परिषदा अधिकारी	महिला व बाल विकास विभाग/ महिला व बाल कल्याण संचालनालय	१६४०-२९००/ ५५००-९०००	५५००-९००० + विशेष वेतन रु.३००/-	५५००-९००० + विशेष वेतन रु.३००/-
१७	सहायक अधिका, प्रमाणित शाळा व अधिका, शासकीय शिशु सदन औरंगाबाद	महिला व बाल विकास विभाग/ महिला व बाल कल्याण संचालनालय	१४००-२६००/ ५०००-८०००	५५००-९०००	५५००-९०००
१८	कनिष्ठ प्रदर्शक	कृषि व पदुम विभाग/कृषि विद्यापिठे व संलग्न कृषि महाविद्यालये	१२००-२०४०/ ४०००-६०००	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-

१९	वीजतंत्री	कृषि व पदुम विभाग/कृषि विद्यापिठे व संलग्न कृषि महाविद्यालये	१७५-१५४०/ ३२००-४९००	४०००-६०००	४०००-६०००
२०	सहायक अभियंता	कृषि व पदुम विभाग/कृषि विद्यापिठे व संलग्न कृषि महाविद्यालये	२२००-३७००/ ७४५०-११५००	८०००-१३५०० (उच्च प्रारंभिक वेतन रु.८५५०/-)	८०००-१३५०० (उच्च प्रारंभिक वेतन रु.८५५०/-)
२१	उप विद्यापीठ अभियंता	कृषि व पदुम विभाग/कृषि विद्यापिठे व संलग्न कृषि महाविद्यालये	३०००-४५००/ १००००-१५२००	१०६५०-१५८५०	१०६५०-१५८५०
२२	लॅब टेक्निशियन (काचफुगारी)	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड	१४००-२३००/----	४५००-७०००	४५००-७०००
२३	लेखापाल	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड	१६४०-२९००/-----	५५००-९०००	५५००-९०००
२४	वैद्यकीय अधिकारी (साथरोग) वैद्यकीय अधिकारी (फिरता दवाखाना) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/विस्तार अधिकारी (आरोग्य) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी/कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी श्रेणी-३/आयुर्वेदिक वैद्य/वरिष्ठ आयुर्वेदिक वैद्य/ युनानी हकीम	ग्राम विकास व जलसंधारण विभाग/जिल्हा परिषदा	२०००-३५००/ ६५००-१०५००	८०००-१३५००	८०००-१३५००
२५	कुष्ठरोग तंत्रज्ञ	ग्राम विकास व जलसंधारण विभाग/जिल्हा परिषदा	१२००-२०४०/ ४०००-६०००	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-	४०००-६००० + विशेष वेतन रु.२००/-
२६	प्रमुख आरेखक	ग्राम विकास व जलसंधारण विभाग/जिल्हा परिषदा	१६४०-२९००/ ५५००-१०००	६५००-१०५००	६५००-१०५००

२७	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	कृषि व पशु विभाग/महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर	१२००-२०४०/ ४०००-६०००	५०००-८०००	५०००-८०००
२८	कक्ष अधिकारी	सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय (खुद)	२०००-३५००/ ६५००-१०५००	अकार्यात्मक वेतनश्रेणी (Non functional) ८०००-१३५०० (चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर)	अकार्यात्मक वेतनश्रेणी (Non functional) ८०००-१३५०० (चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर)
२९	कुलसचिव	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ	२२००-३७००/ ७४५०-११५००	१०६५०-१५८५०	१०६५०-१५८५०
३०	तांत्रिक सहायक	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	१४००-२३००/ ४५००-७०००	५५००-९०००	५५००-९०००
३१	प्रयोगशाळा सहायक	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	९७५-१५४०/ ३२००-४९००	४०००-६०००	४०००-६०००
३२	लोहार	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	----/३०५०-४५९०	४०००-६०००	४०००-६०००
३३	सुतार	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	----/३०५०-४५९०	४०००-६०००	४०००-६०००
३४	बांधकाम पर्यवेक्षक	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	----/३०५०-४५९०	४५००-७०००	४५००-७०००
३५	झेरॉक्स ऑपरेटर	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	-----/२५५०-३२००	२६१०-४०००	२६१०-४०००
३६	सिस्टिम अॅनालिस्ट	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	--/१००००-१५०००	१०६५०-१५८५०	१०६५०-१५८५०
३७	कार्यकारी अभियंता	उच्च व तंत्र शिक्षण विभाग/ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ	--/१००००-१५०००	१०६५०-१५८५०	१०६५०-१५८५०
३८	जडयंत्रचालक श्रेणी-१	पाटबंधारे विभाग/मध्यवर्ती संकल्पचित्रे संघटना सर्व प्रादेशिक मंडले	१३२०-२०४०/ ४०००-६०००	४०००-६००० + विशेष वेतन रु.१५०/-	४०००-६००० + विशेष वेतन रु.१५०/-

३९	रासायनिक सहायक	सार्वजनिक आरोग्य विभाग/आरोग्य सेवा संचालनालय.	१४००-२३००/ ४५००-७०००	५०००-८०००	५०००-८०००
४०	कनिष्ठ वैज्ञानिक सहायक	सार्वजनिक आरोग्य विभाग/आरोग्य सेवा संचालनालय	१४००-२३००/ ४५००-७०००	५०००-८०००	५०००-८०००
४१	अणुजीव सहायक	सार्वजनिक आरोग्य विभाग/आरोग्य सेवा संचालनालय	१४००-२३००/ ४५००-७०००	५०००-८०००	५०००-८०००
४२	महिला क्रिडा अधिकारी	समाजकल्याण सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग/क्रिडा व युवक सेवा संचालनालय	१४००-२३००/ ५०००-८०००	५५००-९०००	५५००-९०००
४३	रोपवन कोतवाल	ग्राम विकास व जलसंधारण विभाग/सामाजिक वनीकरण संचालनालय.	७७५-११५०/ २६१०-४०००	२७५०-४४००	२७५०-४४००
४४	विस्तार अधिकारी(पंचायत व समाजकल्याण)	ग्राम विकास व जलसंधारण विभाग/जिल्हा परिषदा	१४००-२३००/ ४५००-७०००	५०००-८०००	५०००-८०००